

ICICI Bank Limited.

ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051.

Public Notice: Loss of Share Certificate

| Follio No. | Name of The Holder/s | Certificate No. | Distinctive From | e Nos. To | No. Of Shares |
|------------|----------------------|-----------------|---------------------|--------------|------------------|
| 1005719 | Neeta T. Mahbubani | 5278 | 3038001 | 3038501 | 500 |

The above Share Certificate has been lost at Koregaon Park area of Pune, if found, then please Call On 9307902045.

Neeta T. Mahbubani



अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर मुख्य कार्यालय : ''सर्वार्थ'', नवी पेठ, अहमदनगर-४१४००१. फोन : (०२४१)२३४६२१७, २३४३३५७, २३५४३६४. फॅक्स : (०२४१) २३४७७१०

ई-मेल : shbank_anr@sancharnet.in वेबसाईट : www.shaharbank.com

जाहीर ताबा नोटीस

ज्या अर्थी खाली सही करणार प्रकाश हरिभाऊ वैरागर अधिकृत अधिकारी, अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर यांनी सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये कलम क्र.१३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ नियम क्र.३ अन्वये. **१) श्री.अजित** प्रभाकर कुलकर्णी प्रोप्रा. मोतीवाले लक्ष्मण गणेश कुलकर्णी सांगलीकर सराफ-जव्हेरी २) सौ.आदिती अजित कुलकर्णी, रा.४/१४, चंद्रलोकनंगरी, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे-४११०३८ यांना दि.०६/०५/२०२२ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३०/०४/२०२२ अखेरची व्यवसायासाठी कॅशक्रेडीट कर्जाची येणेबाकी रक्कम **रू.२१,४१,०२९.७७/ –(अक्षरी रूपये एकवीस लाख** एक्केचाळीस हजार एकोणतीस पैसे सत्याहत्तर मात्र) व दि. १/५/२०२२ पासून होणारे व्याज, दंडव्याज व खर्च अशी रक्कम ६० दिवसांचे आंत भरण्याची मागणी केली.

परंतू वर उल्लेख केलेले कर्जदार १) श्री.अजित प्रभाकर कुलकर्णी प्रोप्रा. मोतीवाले लक्ष्मण गणेश कुलकर्णी सांगलीकर सराफ-जव्हेरी २) सौ.आदिती अजित कुलकर्णी यांनी आज अखेर नोटीसीमध्ये मागणी केलेल्या रकमेचा भरणा केलेला नसल्याने उपरोक्त कर्जदार व तमाम लोकांस कळविण्यात येते की, सेक्यूरिटायझेशन कायदा कलम १३(४) व नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खाली सही करणाऱ्या अधिकृत अधिकाऱ्याने खाली उल्लेखिलेल्या मिळकतीचा आज **दि.२९/०८/२०२२ रोजी सांकेतिक ताबा घेतला आहे.** उपरोक्त कर्जदार आणि तमाम लोकांस कळविण्यात येते की, सदर मिळकती विषयी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. जर कोणी असा व्यवहार केला तर तो बँकेवर बंधनकारक राहणार नाही व सदर मिळकतीवरील अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर यांचा रक्कम **रू.२१,४१,०२९.७७/ -(अक्षरी रूपये एकवीस लाख एक्केचाळीस हजार एकोणतीस पैसे सत्याहत्तर मात्र) व** दि. १/५/२०२२ पासून पुढील व्याज, दंडव्याज व खर्च अशी रक्कम फिटे पावेतो यांचा बोजा अबाधित राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. कर्जदार यांचे या कायद्याच्या कलम १३(८) अन्वयं कर्जास तारण असलेल्या मिळकती वेळेत गहाणमुक्त करून घेण्यासाठी लक्ष

वेधण्यात येत आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन डि।। पूणे सब डि।। ता. हवेलीपैकी पूणे महानगरपालिका हद्दीतील कोथरूड येथील स.नं.३०अ/२, ३०ब चा सि.स.नं.१७६७ यावर

बांधलेल्या चंद्रलोक नागरी को—ऑप. हौसिंग सोसायटी लि., मधील बिल्डींग नं.४ टाईप सी—१, मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.१४ चे क्षेत्र ५०.९३चौ.मी. यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे – पूर्वेस् दक्षिणेस पश्चिमेस उत्तरेस

स.नं.३०/६ हिंगणे गांव स.नं.३०/५ स.नं.३०/२ येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकत त्यातील सर्व तदंगभूत वस्तुसहित वागणुकीचे, वहिवाटीचे, इजमेंटचे सर्व हक्रांसहित काहीएक राखून न

ठेवता दरोबस्त दिनांक : २९/०८/२०२२ ठिकाण : पुण

(पी.एच. वैरागर) अधिकृत अधिकारी अहमदनगर शहर सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर



एय स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड (एक शेड्यूल्ड कमिश्रीयल बँक) नोंदणीकृत कार्यालयः १९-ए, धुळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर- ३०२ ००१, राजस्थान (भारत) (सीआयएनः एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

२००२ च्या सुरक्षितता कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना

"वित्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा २००२ची अंमलबजावणी" कलम १३(२) अंतर्गत प्राधिकृत अधिकारींनी कर्ज खाते एनपीए होत असल्यामुळे तालिकेमध्ये दिल्यानुसार ॠणको / सह-ॠणको / गहाणकार / हमीदार (एकत्रित "ॠणको" म्हणून संदर्भित यांना ६० दिवसांची मागणी सूचना निर्गमित करण्यात आली आहे. सूचनेच्या अनुसार जर ॠणकोनी ६० दिवसांच्या आत संपूर्ण रकमेचा भरण केला नाही तर खाली दिल्यानसार गहाण मालमत्ता / सरक्षित मत्तेच्या लिलावातन रक्कम वसल केली जाईल. त्यामळे तम्हा ऋणकोंना कळविण्यात येते की त्यांनी या मागणी सुचनेपासुन ६० दिवसांच्या आत अधिक व्याज व खर्चासह संपूर्ण रक्कम भरावी, अन्यथा उक्त कायद्याच्या कलम १३(४) व १४ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत प्राधिकृत अधिकारी खाली दिल्याप्रमाणे गहाण मालमत्ता / सुरक्षित मत्तेच्या विक्रिकरिता ताबा घेण्यास् मक्त आहेत.

ँ कायदा, २००२ च्या कलम १३(१३) च्या अनुसार, या सूचनेच्या स्वीकृतीनंतर ॠणकोंनी नोंद घ्यावी की. तम्हास सरक्षित धनकोच्या पर्व लेखी परवानगीशिवाय कोणत्याही सुरक्षित मत्तेची विक्रि, भाडेपट्टो किंवा अन्य कोणत्याही तन्हेने हस्तांतरणास प्रतिबंध करण्यात आले आहे. ऋणकोंचे सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ३(५) यासह वाचलेल्या कलम १३(८) याकडे लक्ष वेधीत आहोत की ऋणकोंनी या लिलाव सूचनेच्या प्रसिद्धीपूर्वी, त्यानंतर ती थांबविण्यात येईल, या खाली नमूद केल्यानुसार संपूर्ण अदत्त देणींच्या प्रदानावर त्यांची सरक्षित मत्ता सोडविण्यास हक्कदार असतील.

| ॠणको/सह-ॠणको/ | कलम १३(२) अंतर्गत | गहाण ठेवलेल्या |
|---|----------------------------|--|
| गहाणकार/हमीदाराचे नाव/ | मागणी सूचनेची | मालमत्तेचे वर्णन |
| कर्ज खाते क्र. | तारीख व रक्कम | |
| (कर्ज खाते क्र.) | २४/०८/२०२२ | गहाणवट स्थावर मालमत्तेची अनुसची:- पुढील |
| एल९००१२३१६१९९२४७१३ व | रु. ८१,९६,५०७.१८ | मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः प्लॉट नं. ४०, |
| ९००११६०५२४४९२५९० | + | मोजमापाचा ३२५.०० चौ.मी. म्हणजेच |
| मेसर्स श्रीराम एन्टरप्रायझेस त्याचे मालक - | रु. १५,७१,८६९.०० | ३४९७.०० चौ.फू., सर्व्हे नं. २१५/१, २१८, २१९ |
| श्री. हितेश कुमार बाजपाई यांच्या द्वारा (ॠणको), | = | व २७७/१ अदमासे मोजमापाचा एरिआ २७ एच |
| श्री. हितेश कुमार बाजपाई (सह-ॠणको / हमीदार). | र. ९७,६८,३७६.१८ | ११ आर या मंजूर झालेल्या लेआउटमधून घेतलेला |
| मेसर्स बालाजी फ्रर्टीनटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, | रुपये सत्याण्णव लाख अडसष्ट | (हडपसर भाजीपाला खरेदी विक्री संघ व कांदा |
| तिचे संचालक - श्रीमती पूर्वी खरारी यांच्या | हजार तिनशे शहाहत्तर फक्त | उत्पादक संघ यांच्याकरिता भाडेपट्ट्याने दिलेला |
| द्वारा (सह-ॠणको / हमीदार). | २३-ऑगस्ट-२२ रोजी प्रमाणे | पोर्शन वगळता), त्यावरील उभे असलेले स्ट्रक्चर |
| श्रीमती पूर्वी खरारी, श्री. शाम मलीराम खरारी | | मोजमापाचे ४१८१.८४ चौ.फू.म्हणजेच ३८८.६४ |
| यांची कन्या (सह-ॠणको / गहाणकार / हमीदार), | | चौ.मी. यासह, येथे स्थित- रिव्हेन्यू व्हिलेज |
| श्रीमती डिंपल पवन खरारी, | | हडपसर, ता. हवेली, जि. पुणे, जी म्युनिसिपल |
| श्री. किसन रोशनलाल अग्रवाल | | कॉर्पोरेशन ऑफ पुणे सिटीच्या स्थानिक मर्यादेत व |
| यांची कन्या (सह-ॠणको / हमीदार), | | नोंदणी जिल्हा पुणे, उप-निबंधक ता. हवेलीस जि. |
| श्रीमती राशी बाजपाई - द्वारा श्री. शाम खरारी | | पुणेच्या अधिकारितेतील व श्रीमती पूर्वी शाम खरारी |
| (सह-ॠणको / हमीदार / गहाणकार), | | व श्रीमती राशी शाम खरारी यांच्या मालकीची. |
| तारीखः ०१/०९/२०२२ | | प्राधिकृत अधिकारी |
| स्थळः पुणे | | एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड |

P muthoot

मुथूट हाऊसींग फायनान्स कंपनी लिमिटेड

नय : टीसी क्र. १४/२०७४-७ मुथूट सेंटर, पुन्नेन रोड, थिरूअनंतपूरम - ६९५ ०३४. CIN No. - U65922KL2010PLC025624, कॉर्पोरेट कार्यालय : १२/ए ०१, १३ वा मजला, परिनी क्रिसेन्झो, प्लॉट क्र. सी ३८ आणि सी ३९, वांद्रे कुर्ला संकुल - जी ब्लॉक (पूर्व), मुंबई - ४०००५१ दूरध्वनी क्र. : ०२२-६२७२८५१७, प्राधिकृत अधिकारी ईमेल आयडी : authorised.officer@muthoot.com

संपर्क व्यक्ती : संजय वैश्य - ७९७७२५५५२१, अमित शहाणे - ९७६४८२३७७९ जहीर सूचना – मालमत्तेचा लिलाव नि विक्री

प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि प्रतिभृत हित अंमलबजावणी कायदा, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेची विक्री प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि प्रतिभृत हित अंमलबजावणी कायदा, २००२ मध्ये समाविष्ट अधिकारांचा वापरामध्ये, मुथूर हाऊसींग फायनान्स कंपनी लि. (वेथून पुढे 'कंपनी' स्थूपन संबोधण्यात येईल) यांनी खालील नमूद मालमत्तेचा (वेथून पुढे 'प्रतिभृत मालमत्ता' स्थूपन संबोधण्यात येईल) वांचा येतला आहे आणि खालील नमूद ग्राहकांना अनुदानित गृहक के दुविधेच्या संबधामध्ये (वेथून पुढे 'कंवार', रिकृप्त संबोधण्यात येईल) प्रतिभृत स्थावर अधित आणि पुढे प्रतिभृत मालमत्ता' अधित (अर्थावर, कूर्जदारांकडून आणि पुढे प्रतिभृत मालमत्ता' जसे आहे जेथे आहे'', '' जे आहे जसे आहे'', '' तेथे जे कही आहे'' आणि '' विना अवलंब''आधार (अर्थावर, कूर्जदारांकडून थुकबाकी पुर्ण जमा होईपर्यंतच्या पुढील व्याज आणि खर्चांसोबत खालील नमूद रकमेच्या प्रतिभूत कर्जाच्या संबंधामध्ये जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून मालमनेक्या एका। अटन राजित किंमन द र ते (क

| 娇 . | कजदार/ सह–कजदा/ जामनद– ाराचे नाव | तारण मालमत्त्रच वणन | मालमत्तच्या ताब्याची तारीख | एकूण अदत्त रक्कम | (रु.) | \$.4.0 (4.) |
|------------|--|---|--|---|--------------------------------|----------------|
| 8 | १४१००००८६६ बाळू मारूती जांबे सागर बाळासाहेब जांबे | फ्लॅट क्र. ९, २ रा मजला, ओम साई कन्स्ट्रक्शन, स. क्र. ११/५ नवीन, (जुना ११/४+२ए+/२), दत मंदिर रोड जबळ, आळंदी देवाची, ता खेड, पुणे - ४१२१०५, चतुःसीमा अशा : उत्तर : फ्लॅट, दक्षिण : सोसायटीची जागा, पूर्व : जिना, पश्चिम : मोकळी जागा. | रचनात्मक ताबा - १० जुलै, २०१८ | ८,७१,५१२.४१/- ०९-जून-२०१७ रोजी अनुसार | १०,६५,०००.००/- | १,०६,५००.००/- |
| 3 | १४१०००७१९५७ पुष्पलता गजानन जाधव गजानन माहादेव जाधव | फ्लॅट क्र. ४०५, ३ रा मजला, मिनाक्षी निवास, स. क्र. ६६/२/५, संत तुकाराम नगर, एचडीएफसी बैंक आणि एन के हॉटल जबळ, तेन क्र. १, न्यू संचवी, पुणे -४११०२७. चतु-सीमा अशा : उत्तर : त्यानाचा फ्लॅट, दक्षिण : पॅसेज, पूर्व : बिल्डींगची स्पेस, पश्चिम : बिल्डींगची स्पेस. | रचनात्मक ताबा - १० जुलै, २०१८ | ११,९२,७७.५७/- १४ - जुलै - २०१७ रोजी अनुसार | ₹0,00,000.00/- | ₹,00,000.00/- |
| æ | १४१०००७००८१ चेतन भालचंद्र पोटफोडे भालचंद्र लक्ष्मण पोटफोडे | फ्लॅंट क्र. सी ५, ३ रा मजला, सीटसी क्र. १२२४ १२२५ पावला चौकाजवळ, कसवा पेठ, पुणे, कसवा पेठ एस. ओ. महाराष्ट्र - ४११०११, चतुःसीमा अशा : उत्तर : फ्लॅंट / जिना, पूर्व : बिल्डॉंग स्पेस, दक्षिण : बिल्डॉंग स्पेस, पश्चिम : बिल्डॉंग स्पेस, | रचनात्मक ताबा - १० जुलै, २०१८ | १३,८५,१२७.२०/- २०-जाने२०१८ रोजी अनुसार | ર ⁴ 4, ઇ4, ૦૦૦.૦૦/- | ₹,4(5,400.00/- |

निरीक्षणाची तारखी आणि वेळ : १५ सप्टेंबर, २०२२ आणि १६ सप्टेंबर, २०२२ रोजी स. १०.०० वा. ते सायं. ०५.००वा. लिलाव दिनांक : ०४ ऑक्टोबर, २०२२ रोजी स. १०.०० वा. ते दु. ०३.०० वा. आणि बोली सादर करण्याची अंतिम तारीख : ०३ ऑक्टोबर, २०२२ विक्रीचे स्थळ पुणे शाखा : पहिला मजला, शिवाजी हाऊसींग सोसायटी, सेनापती बापट मार्ग, सीटीएस क्र. ३१८७, अंतिम प्लॉट क्र. ४०१, भांबूर्डा शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र – ४११०१६

इच्छुक निविदाकार उपरोक्त नमुद तारीख आणि वेळेला मालमत्तेच निरीक्षण करू शकतील. जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती :- १) सदर विक्री काटेकोरपणे सरफेसी कायदा, २००२ अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शनानुसार खालील नमूद अटी आणि शर्तींना आणि तसेच इच्छुक बोलीदारांकडून सादर करण्यात येणाऱ्या प्रस्ताव / निविदा दस्तावेजामध्ये नमूद अटी आणि शर्तीनासुध्या अधीन राहतील. २) सदर मालमत्ता असल्यास, भार समाविष्ट करून ''जसे आहे जेथे आहे'', '' जे आहे जसे आहे'', '' तेथे जे कही आहे'' आणि '' विना अवलंब'' आधार / अटींबर विक्री करण्यात येईल. ३) लिलाव अंतर्गत मालमत्ता उपरोक्त विनिर्देशित दिनांक आणि वेळेला निरीक्षण करू शकता. मालमत्तेच्या निरीक्षण आणि निवदा सादरीकरणाच्या . संबंधीत कोणत्याही विचारणांसाठी, कृपया संबंधीत स्थळांवर उपरोक्त नमूद संपर्क क्रमांकावर प्राधिकृत अधिकाऱ्याना संपर्क करा. इच्छुक खरेदीदार उपरोक्त मालमत्तेसाठी त्यांचे प्रस्ताव, राखीव किमतीच्या १०% इसारा रक्कम ठेव (इरठे) साठी '' मुथूट हाऊसींग फायनान्स कंपनी लिमिटेड'' च्या नावे मुंबई येथे देय धनाकर्षासोबत मोहरबंद लिफाफ्यामधून सादर करू शकतील. ४) प्रस्ताव दस्तावेजांसोबत,इच्छुक बोलीदारांनी प्राप्तीकर विभागद्वारे वितरीत पॅन कार्डची साक्षांकित प्रत असघि बोलीदारांचा ओळख पुरावा आणि निवासाचा पुरावा जसे पासपोर्ट, वीज देयक, निवडणूक आयोग कार्ड, रेशन कार्ड, ड्रायर्व्हींग लायसन्ससुध्दा संलग्न करावे. ५) कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला विक्री करण्यात येणार नाही. ६) लिलावमध्ये उपस्थित असलेल्या बोलीदारांना त्यांचे प्रस्ताव निर्धारित राखीव किमतीच्या अधिक रु. १००००/- च्या पटीमध्ये बाढविण्याची परवानगी देण्यात येईल. ७) सर्व देणी आणि देय्यक, अर्थात महापालिका कर, देखभाल / सोसायटी आार, वीज आणि पाणीपट्टी किंवा स्टॅंक ड्यूटी, रजिस्ट्रेशन आकार, ट्रान्सफर आकार आणि सदर मालमत्तेच्या संबंधीत विक्री प्रमाणपत्राच्या नोंदणी संबंधीतअन्य कोणतेही खर्च आणि आकार यशस्वी बोलीदार / खरेदीदानांन अदा करावेत. ८) यशस्वी बोलीदार / खरेदीदाराने अंतिम बोली रकमेच्या २५% (अगोदर जमा केलेली इ. र. ठे. समायोजीत केल्यानंतर) प्राधिकृत अधिकाऱ्याने विकीच्या संदर्भातील प्रस्ताव स्वीकारल्यापासून पृढील कामकाज दिवसापर्यंत जमा करावेत, कसूर केल्यास इसारा रक्कम ठेव जप्त करण्यात येईल. ९) विक्री किमतीच्या उर्वरित ७५% प्राधिकृत अधिकाऱ्याकडून यशस्वी खरेदीदाराला विक्री निश्चित झाल्याचे कळविल्यापासून १५ दिवसात किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मतानुसार आणि इच्छेनुसार लेखी मान्यतेनुसार विस्तारित कालावधीमध्ये जमा करावी. १०) प्राधिकृत अधिकाऱ्यांन त्याच्या निर्णयानुसार, पूर्व सूचना न देता, विक्रीच्या सूचनेच्या कोणत्याही अटी आणि शर्ती बदलण्याची अधिकार राखून ठेवला आहे. ११) जर का, लिलावाच्या तारखेपूर्वी एक कामकाज दिवसापर्यंत उपरोक्त नावाच्या कर्जदार / सह-कर्जदारांनी सर्व मुल्य, आकार आणि प्रतिभूत धनकोंकडून करण्यात आलेल सर्व खर्च अदा केल्यास, मालमत्तेची विक्री करण्यात येणार नाही आणि प्रस्तावित बोलीदारांकडून प्राप्त सर्व बोली, मेसर्स मुथूट हाऊर्सींग फायनान्स कंपनी लि. च्या विरूध्द कोणत्याही दायित्व / दाव्यांविना परत करण्यात येतील कर्जदार / हमीदार / गहाणकारांना याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून उपरोक्त नमूद दिवसांमध्ये आज तारखेपर्यंतच्या व्याज आणि खर्चांसोबत उपरोक्त नमूद देणे संपूर्ण अदा करण्यासाठी आणि संपूर्ण दायित्व समाप्त करण्यासाठी सरफेसी कायद्याच्या प्रतिभूत हित (अंमतबजावणी) अधिनियमाच्या अनियम ८(६) आणि ९ अंतर्गत ३० दिवसांची सविधीक सूचना देण्यात येत आहे, कसूर केल्या उपरोक्त नमूद नियम आणि अटी अनुसार विक्री करण्यात येईल. कर्जदारांना त्यांच्या प्रभारीत नसलेल्या गोष्टी ३०दिवसांच्या कालावधीमध्य काढून घेण्याचीही विनंती करण्यात येत आहे, अन्यथा त्यांच्या जोखीम आणि मूल्यावर ती काढण्यात येईल.

हस्ता / – प्राधिकृत अधिकारी, मुथूट हाऊसींग फायनान्स कंपनी लिमिटेड करता स्थळ : पुणे, दिनांक : ०२ – सप्टेंबर, – २०२२

MOTILAL OSWAL

मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेड

नोंदणी कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, परेल एस.टी. डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५ दूर : (०२२) ४७१८९९९९ वेबसाईट : <u>www.motilaloswall.com.</u> ई-मेल : hfquery@motilaloswal.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेडचे अधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एस्फोर्सेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुपालन नियम ८(१) अन्वये ऑणि कलम १३(१२) सहवाचेता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रूल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कुर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या ओत करण्यास सांगितले होते.

मागणी सचनेमध्ये नमुद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अंक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्यचा रूप ते आहे. जाहा करायान अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या कब्जा तारखेस कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेडच्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील. तारण् मत्तांचे विमोचन् करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

| अ. | कर्ज करार क्र./कर्जदार/ | मागणी सूचनेची | कब्जा घेतल्याची | गहाण मिळकती/तींचे वर्णन |
|------|---|--------------------------------------|-----------------|--|
| क्र. | सह–कर्जदार/हमीदार यांचे नाव | तारीख आणि रक्कम | तारीख | |
| १ | LXSAT00417-180061760 मिनाज अमानुल्ला मनेर आणि मुमताज अमानुल्ला मनेर | ०८-०५-२०२२ रोजीस रु. १०८५९३३/- | | साई पार्क अपार्ट्मेंट, स्थित आर.एस. नं. ५३/३ए/२, जीपी. मिल्कट नं ४२९/१, दुसरा मजला, फ्लॅट नंबर एस-३, सैनिक बैंकेजवळ, पाटण रोड, कराड पुणे रोडससमोर, -ए/पी ४१५१०९ सातारा, महाराष्ट्र |

स्थळ : महाराष्ट्र दिनांक: ०२-०९-२०२२ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

अधिकृत अधिकारी मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेडसाठी



दि लातूर अर्बन को-ऑप. बॅक लि.,लातूर

पत्ता : स्व.रामगोपालजी राठी व्यापारी संकुल, शिवाजीनगर, लातूर - ४१३५३१ फोन क्र. - (02382) 259503, फॅक्स - 02382- 255235, ईमेल : info@laturbank.co.in, वेबसाईट : www.laturbank.co.in

संदर्भ क्र.: LUCB/AO/15-ODAP-01/2022-23/33 दिनांक: 09/0९/२०२२ अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलावासाठी जाहीर सूचना, बयाणा रक्कम व कागदपत्रे (ऑनलाईन) सादर करण्याची शेवटची दिनांक व वेळ १० ऑक्टोबर, २०२२ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्कश्न ऑफ फायनान्शीयल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत दि लातूर अर्बन को–ऑपरेटिव्ह बँक लि. लातूर यांचेकडे तारण असलेल्या अचल मालमत्तांची विक्री.

ज्याअर्थी, दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. लातूर च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे दि लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.ची थकबाकी अधिक व्याजाच्या वसुलीसाँठी खालील कर्ज खात्यांमध्ये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) निमय, २००२ मधील अनुच्छेद १३(२) अंतर्गत पाठविलेल्या सूचनेच्या अनुषंगाने खालील मालमत्तांच्या त्यांची **"जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे ते काही आहे"** आणि **"तेथे जे काही आहे**" तत्वावर खालील कर्ज खात्यांची विक्री करण्याच्या अधिकारासह **सांकेतिक ताबा** घेतलेला असून सदर थकबाकीचा भरणा न केल्याने निम्नस्वाक्षरीकरांनी सदर अधिनियमातील अनुच्छेद १३(४) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर मालमत्तांची विक्री करून बँकेची थकबाकी वसुल करण्याचे ठरविले आहे. सदर विक्री ही निम्नस्वाक्षरीकरांद्वारे (https://sarfaesi.auctiontiger.net) या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई–लिलाव मंचाच्या माध्यमात्न घेण्यात येर्डल.

अचल मालमत्तांचे वर्णन

| _ | | | | | | |
|------|------------------------------|--------------------|-------------------------------------|------------------------------------|----------------------------|------------------------|
| | | कर्जदाराचे नांव | मालमत्तेच वर्णन | रक्कम, मागणी सूचनेचा दिनांक आणि | राखीव किंमत बयाणा रक्कम | ई-लिलावाची दिनांक / |
| क्र. | व | व | नाठनराच प्रणा | | | 1 |
| | खाते | संपत्तीधारक | | सांकेतीक ताबा दिनांक | बोली वाढ रक्कम | वेळ |
| ٩ | दि लातूर | <u>कर्जदार :</u> | सर्व भाग व पोटभाग हिस्यांसहीत जमीन | दि.३१ ऑगस्ट,२०२२ | राखीव किंमत : | ११ ऑक्टोबर |
| | अर्बन | मे.अवामी टूर्स | सर्व्हे क्र.२३० ए, हिस्सा क्र.३/२, | पर्यंतची रक्कम | ₹. | २०२२ रोर्ज |
| | को-ऑप. बँक लि., | ॲण्ड ट्रॅव्हल्स | क्षेत्रफळ ०२ हेक्टर ७४.९२ आर पैकी | रू. ७४,९४,५२० ∕− | 9,09,00,000/- | स.११.०० |
| | लातूर | | दक्षिणेकडील भाग क्षेत्रफळ ०१ हेक्टर | मागणी सूचना दिनांक | बयाणा रक्कम : | ते |
| | | <u>संपत्तीधारक</u> | ६७ आर म्हणजेच १६७०० चौ.मीटर | २६/०८/२०२१ | रू.90,00,000 /- | दु. १.०० |
| | शाखा : लक्ष्मी रोड | श्री.आसिफ | ज्यावर इमारत नामे 'गंगा नेबुला को- | सांकेतिक ताबा | %.40,00,000/- | पर्यंत |
| | पुणे | कमरूद्दीन | आपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., | दिनांक | बोली वाढ रक्कम : | |
| | खाते क्र.: | तांबोळी | यामधील इमारत/विंग ए-८ मधील | २५/११/२०२१ | रू. २५,०००/- | |
| | खात क्र.: ODAP-9 | | दुसऱ्या मजल्यावरील सदनिका | | | |
| | 02/11 | | क्र.२०१, बांधीव क्षेत्रफळ ९७.०० | | | |
| | | | चौ.मी. सलग्न २१.८४ चौ.मी.टेरससह, | | | |
| | | | कार पार्किंग १ व १ए क्षेत्रफळ १३.९५ | | | |
| | | | चौ.मी., मौजे लोहगांव हद्दीत, तालुका | | | |
| | | | हवेली, जि.पूणे. | | | |

विक्रीच्या तपशीलवार अटी शर्तीसाठी, कृपया लिंक https://sarfaesi.auctiontiger.net आणि www.laturbank.co.in चा संदर्भ घ्यावा. ज्या इच्छुक बोलीदारांना लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करणे, बोली दस्तावेज सादर करणे, ऑनलाईन आपसांत बोलीचे प्रात्यक्षिक/प्रशिक्षण घेणे इ. बाबत मदत हवी आहे त्यांनी मे.ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमीटेड, नों. बी-७०४-७०५/-, वॉल स्ट्रीट–२, ओरिएन्ट क्लब समोर, गुजरात कॉलेज जवळ, अहमदाबाद–३८०००६, गुजरात आणि हेल्प लाईन क्र. +९१– ९५१०८१३४३६, +९१–०७९६८१३६८३७/०७९६८१३६८७८/८८०, rikin@auctiontiger.net येथे आणि संबंधीत चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी : मोबाईल क्र. + +९५५२५२१९४६ / +९१ (०२०) –२६८३६०१९/२०, ई–मेल : auction@laturbank.co.in वेबसाईट : www.laturbank.co.in सोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा.

SARFAESI चाअधिनियम, 2002 अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना

याद्वारे कर्जदार/जामीनदार सुचित करण्यात येते की, त्यांनी सदर ई-लिलावाच्या दिनांकापर्यंत अद्यावत व्याज व इतर खर्चांसह वर नमूद रकमेचा भरणा करावा, अन्यथा मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल आणि काही थकबाकी शिल्लक राहिल्यास व्याज व खर्चांसह आपल्याकडन वसल करण्यात येईल.

दिनांक : 09/0९/२०२२ ठिकाण : पुणे

प्राधिकृत अधिकारी दि लातूर अर्बन को-ऑप.बँक लि.,लातूर

किर्लोस्कर प्रोप्रायटरी लिमिटेड

किर्लोस्कर ग्रुप कंपनी

नोंदणीकृत कार्यालय: ९६ सुवणरेखा बुलेवर्ड, कार्यालय क्र. १३,१४ व १५, ४ था मजला, एफ१० सीटीएस नं. ९६बी/९७, प्रभात रोड, पुणे - ४११ ००४ **सी.आय.एन. :** U३११०२MH१९६५PLC०१३३६२



व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कंपनीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी सार्वजनिक सूचना

किर्लोस्कर प्रोप्रायटरी लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९६, सुवणरिखा बुलेवर्ड, चौथा मजला, कार्यालय क्र. १३,१४ व १५, एफ१० सीटीएस नं. ९६बी/९७ प्रभात रोड, पुणे – ४११००४ येथून, गुरुवार दिनांक, १९ सप्टेंबर, १०११ रोजी, सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. सदस्यांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी.

- १ कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या कलम ९६, १०१ च्या तरतुदींचे अनुपालन आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि कायद्यातील इतर कोणालाही लागू असलेल्या तरतुदी, सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दि. ०५ मे, २०२० आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दि. ०८ एप्रिल, २०२० व १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्र. ३९/२०२० दि. ३१ डिसेंबर, २०२० परिपत्रक क्र. २/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्रमांक १९/२०२१ दि. ०८ डिसेंबर २०२१, २१/२०२१ दि. १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक क्रमांक १/१०२१ दि. ०५ मे २०२२ कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने (एकत्रितपणे "एमसीए परिपत्रके") जारी केलेल्या वाचनानुसार कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या सर्व सदस्यांना कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या त्यांच्या ईमेल-आयडीवर संबंधित कागदपत्रांसह पाठविली आहे.
- वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा अन्य ऑडिओ व्हीज्युअल साधनांद्वारे आयोजित केली जाईल आणि त्यासंदर्भात कंपनी कायदा, २०१३ आणि एमसीए च्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२० व एमसीए परिपत्रक क्रमांक १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० आणि एमसीए च्या सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दि. ०५ मे, २०२० व परिपत्रक क्र. २/२०२१ , दि.१३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्रमांक १९/२०२१ दि. ०८ डिसेंबर २०२१, २१/२०२१ दि. १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक क्रमांक २/२०२२ दि. ०५ मे २०२२ च्या लागू तरतुदींचे पालन केलेले आहे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना Link in time India Pvt. Ltd. (समेदरम्यान दूरस्थ ई-मतदान सुविधा आणि ई-मतदान प्रणाली प्रदान करणारी एजन्सी) वेबसाइटवर अर्थात <u>www.instavote.linkintime.co.in</u> वर प्रसारित केली आहे.
- ज्या सदस्यांनी कंपनीकडे आपला ई-मेल आयडी नोंदविला नाही अशा सदस्यांनी १२ सप्टेंबर, २०१२ रोजी किंवा त्यापूर्वी, कंपनीच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी kpl@kirloskar.com वर माहिती देऊन नोंदणी करावी.
- ज्या सभासदांनी फिजिकल स्वरुपात शेअर्स ठेवलेले आहेत किंवा ज्यांनी आपला ई-मेल आयडी कंपनीकडे नोंदविला नाही, ते सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यरत असताना ई-मतदान प्रणालीद्वारे आपले मत देऊ शकतात.
- सदस्यांना पुढील माहिती देण्यात आली आहे की, मतदानाचा कालावधी १६-०९-२०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरू होईल आणि १८-०९-२०२२ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता संपेल. या कालावधीत, कंपनीमध्ये समभाग धारण केलेले भागधारक, अंतिम दिनाक ११-०९-१०११ पर्यंत प्रत्यक्ष स्वरुपात किवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर मतदानासाठी ई-मतदान सुविधा Link in Time द्वारे स्थगित केले जाईल.
- ई-मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा सकाळी ११.०० ते सकाळी ११.१५ वाजेपर्यंत सभेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानात भाग न घेतलेल्या व सभेत उपस्थित सभासदांना, सभेमध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करता येईल. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले आहे ते देखील सभेत उपस्थित राहू शकतात, परंतु ते सभासद ई-मतदानाद्वारे पुन्हा सभेत मत देण्यास पात्र राहणार नाहीत.
- ज्या व्यक्तींनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर समभाग प्राप्त केले आहेत आणि कंपनीचे सदस्य बनले आहेत किंवा ज्या सदस्यांनी लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त केलेला नाही, त्यांनी kpl@kirloskar.com वर संपर्क साधून कृपया लॉगिन आयडी
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारींचे निवारण टेक्नोलॉजि ग्रुप (दूरध्वनी क्र. ०११ ४९१८६१७५) लिंक इन टाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (वेस्ट) मुंबई- ४०० ०८३ यांच्याकडे होईल किंवा instameet@linkintime.co.in वर ईमेल पाठविता येईल किंवा संपर्क साधता येईल

वार्षिक सर्वसाधारण सभेची सविस्तर सूचना लिंक इन टाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड च्या (सभेदरम्यान दूरस्थ ई-मतदान सुविधा आणि ई-मतदान प्रणाली प्रधान करणारी एजन्सी) www.instavote.linkintime.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर सूचना पाठविलेली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसा किर्लोस्कर प्रोप्रायटरी लिमिटेड करिता, स्वाक्षरी / -

तारीख: २ सप्टेंबर, २०२२ ठिकाण: पुणे

'रूणवाल फ्लॉरेंटीन', ऊजवी भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे – ४११ ०३८

टीप: सदर दस्तऐवज हा मूळ इंग्रजी सूचनेचा स्वैर मराठी अनुवाद आहे. संदर्भ स्पष्टीकरणासाठी व इतर कायदेशीर बाबींकरिता मूळ इंग्रजी दस्तऐवज ग्राह्म धरण्यात येईल.

जाहीर सूचना

महाराष्ट्र सरकार, पर्यावरण विभाग, खोली क्रं. २१७, दुसरा मजला, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांनी त्यांच्या पत्र क्रं. SIA/MH/MIS/244995/2021 दिनांक १८ ऑगस्ट २०२२, द्वारे मे. कस्तुरी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण विषयक परवानगी दिली आहे.

सदर पर्यावरण विषयक परवानगीच्या प्रती आपल्या माहितीसाठी महाराष्ट प्रद्षण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध असून महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाच्या पुढील संकेतस्थळावर पाह् शकता. http://parivesh.nic.in

मे. कस्तुरी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड ''द बालमोरल टॉवर्स''

सर्व्हें नं. ४५/२, ४५/३, ४५/४/२/१, ४५/४/२/२, ४५/४/१, ४५/१० ४५/११/१, ४५/१२, ४५/१३, ४५/१४/१ बालेवाडी, ता. हवेली, जि. पुणे

इंडियन सीमलेस एंटरप्राइजेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ५०३, ५ वा मजला, लुंकड स्काय स्टेशन को.ऑ. प्रिमाईसेस सोसायटी लिमिटेड विमान नगर, पुणे - ४११ ०१४ दूरध्वनी क्र. : ०२०-४१२५५६६२ ई-मेल : <u>secretarial@isel.co.in</u> संकेत स्थळ : <u>www.isel.co.in</u> CIN: U29000PN1995PLC090946

याद्भारे सूचना देण्यात येते की इंडियन सीमलेस एंटरप्राइजेस लिमिटेड (कंपनी) ची २६ वी वार्षिक सर्वेसाधारण समा शुक्रवार, दि. सप्टेंबर ३०, २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) इतर ऑडिओद्वारे आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागु तरतुर्दीचे पालन करून व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) आणि त्याअंतर्गत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ५ मे २०२२ च्या नवीनतम सामान्य परिपत्रकाद्वारे वाचलेल्या नियमांचे पालन करुन व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी सामाजिक ठिकाणी सदस्यांची शारिरीक उपस्थिती त्यानुसार, त्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम आयोजित

सूचना आणि वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात आले आहेत. ज्यांचे ईमेल पत्ते लागू असलेल्या परिपत्रकांनुसार कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सामील होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात.

एजीएम नोटिसमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर मतदानासाठी हे कंपनी सदस्यांच्या रिमोट ई–मतदान सुविधा प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे ('ई-व्होटिंग') मतदान करण्याची सुविधा प्रदान करीत आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्भिर व्यवसायाचा व्यवहार केला जाऊ शकतो. रिमोट ई–मतदान आणि ई–मतदानाच्या सविस्तर सूचन

एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत ज्या सदस्यांना ईमेल केल्या जात आहेत. जयद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरमची गणना करण्याच्या उद्देशाने व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेत असलेल्या सदस्यांची गणना केली जाईल.

सदर नोटीस आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.isel.co.in</u> या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच <u>www.evotingindia.com</u> या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

भौतिक तसेच अभौतिक स्वरुपात शेअर्स धारण केलेले सदस्य आणि ज्यांनी कंपनी डिपॉझिटरीजमध्ये नातिक तसर्व अनातिक स्वरंपति शंजस वार्य केलल सदस्य आणा ज्याना कंपना विधानाराजनय त्यांचे ईमेल पत्ने नॉदणीकृत केलले नाहीत ते एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल आणि/किंवा लॉमिन तपशील व्हिसी /ओएव्हिएम सुविधेद्वारे ई-व्हॉटिंगसह एजीएम मध्ये सामील होण्यासाठी मिळव् शकतात. स्कॅन प्रत पाठवून (अ) फोलिओ क्रमांक, सदस्यांचे नाव आणि पत्त्याची पुष्टी करणाऱ्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत (ब) स्वतः प्रमाणित पंन प्रत (क) कोणत्याही एकाची स्वतः प्रमाणित कागदपत्रे (आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक मतदान कार्ड किंवा पासपोर्ट) एकतर कंपनीच्या रजिस्ट्रारला आणि शेअर ट्रान्सफर एजंटला लिंकड्न टाइम इंडिया प्रायव्हेट िलिम्टेडला mt.helpdesk@linkintime.co.in सोबत secretarial@isel.co.in वर कंपनील र्लिक करा. एजीएममध्ये व्हिसी/ओएव्हिएम द्वारे सामील होण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटिंग/ ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याच्या तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेच्या टीप क्रमांक १७ मध्ये

ज्यां व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्य रजिस्टरमध्ये कट ऑफ तारखेला म्हणजेच सप्टेंबर २३, २०२२ रोजी नोंदवले गेले आहे, त्याला रिमोट ई-वोटिंगची सुविधा तसेच मतदान करण्याचे अधिकार मिळतील. वार्षिक सर्वसाधारण समेची नोटीस पाठविल्यानंतर समासद झालेल्या व्यक्तींनी लॉग-इन

आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> सोबत secretarial@isel.co.in या पत्त्यावर ई-मेल करावा. रिमोट ई–मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एखादा सदस्य एजीएममध्ये भाग घेऊ शकतो

परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ई-मतदानाची सुविधा एजीएमवर उपलब्ध करुन देण्यात येईल. ई-मतदानाबाबत कोणत्याही शंका किंवा समस्यांसाठी तुम्ही <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळावरील मदत विभागात वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान मॅन्यअल

मधे माहिती करून घेऊ शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करु संचालक मंडळाच्या आदेशाने इंडियन सीमलेस एंटरप्राइजेस लिमिटेड करिता आचल जैसवान

दिनांक : ०१.०९.२०२२ कंपनी सचिव टीप : वरील सूचना ही मूळ इंग्रजी सूचनेचे स्वैर मराठी भाषांतर असून संदर्भ स्पष्टीकरणासाठी व कायदेशीः बाबींकरिता मूळ इंग्रजी सूचना ग्राह्य धरण्यात येईल.



बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : मुंढवा, पुणे कॅन्टोन्मेंट, पुणे-४११०३६. सीआयएन : L65993PN2009PLC134021 संकेतस्थळ : www.bfilpune.com दूरध्वनीः +९१ ७७१९००५७७७ ई-मेलः Secretarial@bfilpune.com

93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा. आणि दुरस्थ ई-मतदान माहिती ह्यासंबंधीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना पत्रामध्ये नमूद केलेल्या विषयांसाठी कंपनीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:00 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर दृक श्राव्य पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही पद्धत कोंपीरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ५ मे २०२२ रोजी जारी केलेले ०२/२०२२, १३ जानेवारी २०२१ रोजीचे ०२/२०२१, ५ मे २०२० रोजीचे २०/२०२०, १३ एप्रिल २०२० रोजीचे १७/२०२०, ८ एप्रिल २०२० रोजीचे १४/२०२०, या सामान्य परिपत्रकांनुसार तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी १३ मे २०२२ रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, १२ मे २०२० रोजीचे SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि १५ जानेवारी २०२१ रोजीचे SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 या परिपत्रकांच्या तरतुदींचे, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना पत्रामध्ये नमूद केलेल्या विषयांसाठी लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदींचे पालन करून अवलंबिण्यात आली आहे.

लागू असलेल्या परिपत्रकांनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहुँवाल, ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज्) किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट . लिमिटेड (आरटीए/एलआयआयपीएल) यांच्याकडे, किंवा स्वतः कंपनीकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना ई–मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचनापत्र ईमेलद्वारे पाठवण्याचे काम ३० ऑगस्ट, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचनापत्र आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर <u>www.bfilpune.com</u>, स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई तिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) https://www.evoting.nsdl.com या सूर्व संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा, २०१३ चे कलम १०८ आणि इतर लागू तरतुदींनुसार, काही असल्यास, तसेच कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चा नियम ४४ या सर्वांच्या तरतदींनसार, कट-ऑफ तारखेला म्हणजे २१ सप्टेंबर २०२२ रोजी फिजीकल किंवा डीमॅट स्वरूपात समभाग धारण करणारे सभासद्, कंपनीच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना पत्रामध्ये नमूद केलेल्या विषयांवर एनएसडीएल च्या ई-व्होटिंग प्रणाली द्वारे मतदान करें शकतात. ई-व्होंटिंग चा तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर द्रक श्राव्य पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी लावण्याचा विस्तृत तपशील कंपनीच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना पत्रामध्ये नमूद करण्यात आला आहे. या संदर्भात, खालील गोष्टींची नोंद घ्यावी :

एनएसडीएलच्या (www.evoting.nsdl.com) ई-मतदान पद्धतीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या कामकाजाचा व्यवहार करता

२. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरु होऊन तो मंगळवार दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल. 3. इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदानाची पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख **दि. २९ सप्टेंबर, २०२२** आहे

४. दूरस्थ ई-मतदान मंगळवार दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० नंतर करु दिले जाणार नाही

५. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा लाभधारकांच्या नोंदीमध्ये डिपॉझिटरीद्वारे कट-ऑफ तारखेस नोंदविले गेले असेल त्यास दूरस्थ ई-मतदानाची तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करण्याची सुविधा मिळवण्याचा अधिकार असेल.

६. सभेपूर्वी ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिले असेल ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेमध्ये उपस्थित राहू किंवा भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पन्हा मते देण्याची परवानगी दिली जाणार नाही

७. व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग/ओएव्हीएम सुविधेद्वारे बैठकीस उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानांद्वारे ठरावांवर मत दिलेले नाही आणि असे करण्यास त्यांना मनाई केली गेली नसेल तर, ते वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना सभेच्या सूचनेमध्ये नमूद् केल्या आहेत.

८. सभेची सूचना पाठविल्यानेंतर एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य बनल्यास आणि दि. २१ सप्टेंबर, २०२२ या कट ऑफ तारखेस समभाग धारण करत असल्यास ती व्यक्ती evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंती करुन युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकेल. परंतु जर कोणी व्यक्ती आधीच एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल आणि जिच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर त्यांचा वापर करुन ती व्यक्ती ई-मतदान करु शकेल. ९. दूरस्थ ई-मतदानाच्या किंवा सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी) / ओएव्हीएम

द्वारे उपस्थित राहण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास सदस्यांनी https://www.evoting.nsdl.com संकेतस्थळावर हेल्प सेक्शन येथे वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ's) आणि दूरस्थ ई-मतदान माहितीपत्रिका वाचावी, अथवा evoting@nsdl.co.in किंवा श्रीमती सरिता मोटे, सहाय्यक व्यवस्थापक, SaritaM@nsdl.co.in किंवा श्री. उमेश शर्मा, लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. (रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्स्फर एजंट) यांना <u>umesh.sharma@linkintime.co.in</u> किंवा दूरध्वनी ०२०– २६१६१६२९ / २६१६००८४ येथे संपर्क करावा.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड करिता

एस. आर. क्षीरसागर कंपनी सचिव



स्थळ : पुणे

दिनांक : १ सप्टेंबर, २०२२

सही/

PUBLIC NOTICE

Nilesh S. Agarwal, one of the partner of "The Kallyaanee Fortune **Properties"** do hereby bring to the kind notice of general Public that

Department of Environment, Government of Maharashtra has

been issued Environmental Clearance for our construction development projectlocated at "Gat No. 285/1, Lohagaon, Tal-Haveli, Dist.- Pune" vide letter dated 23.04.2019 bearing letter no.

'SEIAA-EC-0000001460' (EC Identification No. - CC/0207/21

Dated 30/04/2021). The copies of the clearance letter are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on

the website of the Department of Environment, Government of

the website of the Eophisis.

Maharashtra (www.ecmpcb.in).

"The Kallyaanee Fortune Properties'

Careers

Bharatiya Jain Sanghatana's Arts, Science & Commerce College Pune - Nagar Road, Bakori Phata, Wagholi, Pune - 412 207 (Jain Minority Institute)

WALK-IN-INTERVIEW

Qualifed candidates are invited for interview on 06th September 2022 between 09:00 am to 1:00 pm. in the subjects, English, Marathi, Hindi, History, Economics, Geography, Political Science, Commerce, BBA (CA) BCA (Sci), Chemistry, Zoology, Mathematics Environmental Science & Librarian on, Non - Grant basis for the academic year 2022-23. Details are available on college website www.bjs.edu.in. All eligible candidates are instructed to fill up the application form available on the website and report with essential documents.

Principal

Contact No.9325005837

President

move ahead with Careers

CONTACT: 67241000

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned, I Prakash Haribhau Wairagar being the authorized officer of the Ahmednagar Shahar Sahakari Bank Maryadit, 'Sarvarth', Navipeth, Ahmednagar, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 06/05/2022 calling upon the Borrower 1) Mr. Ajit Prabhakar Kulkarni, Propritor Motiwale Laxman Ganesh Kulkarni Sanglikar Saraf - Javeri 2) Sau. Aditi Ajit Kulkarni, 4/14, Chandraloknagari, Dahanukar Colony, Kothrud, Pune -411 038 to repay the amount due as on 30/04/2022 mentioned in the notice being Cash Credit Hypothication loan Amount Rs. 21,41,029.77/- (Rupees Twenty One Lacs Forty One Thousand Twenty nine and Paise Seventy Seven only) and Interest, Penal Interest, Expenses theiron from 01/05/2022 within 60 days from the date of receipt of the said Notice.

Chief Manager, Corporate Services

AHMEDNAGAR SHAHAR SAHAKARI BANK MARYADIT

H. O.: "SARVARTH", Navipeth Ahmednagar-414001 Ph: (0241) 2346217, 2343357, 2354364 Fax: (0241) 2347710

Email: shbank anr@sancharnet.in Website: www.shaharbank.com

Head Office: Corporate Services Dept. 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune-05

RFP for Vendors / Suppliers for the supply of Stationery, Photocopier Paper and Housekeeping Material.

Bank of Maharashtra, Corporate Services Dept., Lokmangal, 1501 Shivajinagar Pune 411005 invites applications for Empanelment of

2) Photocopier paper and 3) Housekeeping Material. All other details including application form are available on our website:

Application Forms can be downloaded from Bank of Maharashtra website. Bank reserves the right to reject any/all applications without assigning any reason whatsoever. Last date of submission of application

form is 15/09/2022 by 11:00 AM. Applications without requisite fees or

applications which are incomplete / unsigned will not be accepted

Vendors / Suppliers for the supply of 1)

www.bankofmaharashtra.in/tenders.

Pune

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the Public in general that the undersigned has taken SymbolicPossession of the property described herein below, in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said [Act] read with Rule 8 of Security Interest Enforcement Rules. 2002 on **29/08/2022.**

The Borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any such

dealings with the property will not be binding on the bank and will be subject to the charge of the Ahmednagar Shahar Sahakari Bank Maryadit, for an amount Rs.21,41,029.77/- (in words Twenty One Lacs Forty One Thousand Twenty nine and Paise Seventy Seven only) and Interest, Penal Interest, Expenses thereon from 01/05/2022.

The borrower's attention is invited to provisions of sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property

Property owned Mr.Ajit Prabhakar Kulkarni & Sau. Aditi Ajit Kulkarni All that piece and parcel of the property bearing at Kothrud, Tal: Haveli, Dist. Pune within the limit of Pune Municipal Corporation, Constructed Building theiron Chandralok Nagari Co-op. Society Ltd. out of Building No.4, Forth Floor Type C-1, Flat No.14 admeasuring 50.93 sq.mtrs. bounded as under;

| S.No. 30/6 Hingane Gaon S.No. 30/5 S.No. 30/2 | Г | East | South | West | North |
|---|---|------------|--------------|------------|------------|
| | Γ | S.No. 30/6 | Hingane Gaon | S.No. 30/5 | S.No. 30/2 |

Date: 29/08/2022

Authorised Officer Ahmednagar Shahar Sahakari Bank Maryadit

(P. H. Wairagar)

pnb Housing

Corp. Office:- 9th Floor, Antrakish Bhavan, 22, K G Marg, New Delhi-110001. Phones:- 011-23357171 , 23357172, 23705414,

PNB Housing Finance Limited ,Third Floor, Ganlaxmi Complex, Survey no.08, Hadapsar Kharadi Bypass Road, Kharadi, Pune, Maharashtra - 411014 NOTICE UNDER SECTION 13(2) OF CHAPTER III OF SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 READ WITH RULE 3(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AMENDED AS ON DATE

We, the PNB Housing Finance Limited (hereinafter referred to as "PNBHFL") had issued Demand notice U/s 13(2) of Chapter III of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The said Demand Notice was issued through our Authorized Officer to all below mentioned Borrowers/Co-Borrower/Guarantors since your account has been classified as Non-Performing(NPA) Assets as per the Reserve Bank of India/ National Housing Bank guidelines due to non-payment of instalments/ interest. The contents of the same are the defaults committed by you in the payment of instalments of principals, interest, etc. Further, with reasons, we believe that you are evading the service of Demand Notice hence we are doing this Publication of Demand Notice which is also required U/s 13(2) of the said Act. You are hereby called upon to pay PNBHFL within a period of 60 Days of the date of publication of this demand notice the aforesaid amount along with up-to-date interest and charges, failing which PNBHFL will take necessary action/measures under all or any one or more of the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and guarantors. Your kind attention is invited to provisions of Sub-Section (9) of Section 13 of the of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security InterestAct, 2002. where under you can tender/pay the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the PNB in ThE only till the date o publication of the notice for sale of the secured assets by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. FURTHER, you are prohibited U/s 13(13) of the said Act from transferring either by way of sale, lease or in any other way the aforesaid secured assets.

| Branch | Loan Account No. | Namd of Borrower/ Co-borrower/Guarantor(s)/Legal Heirs | Name & Address of Gurantor(s) | Description of the Properties Mortgaged | Date of Demand Notice | Amount O/s as on date Demand Notice |
|---------|---|--|--|---|--|--|
| PUNE | HOU/PUN/ 0115/210507 & NHL/PUN/ 0316/272162 | Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Harish Ramanlal Shah, 100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Sanjay Hasmukhlal Shah, 100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, | | Adhar, Sr No 4, Hissa No 1 , Kakade Wasti, Pune, Maharashtra, India, 411048 (2) Flat No-100,34th Floor, Wing I,, Indraprastha | 20 / 109 22 | Rs.51,56,446.14/- (Rupees Fifty One Lakh Fifty Six Thousand Four Hundred Forty Six and Fourteen Paisa Only) as on 25-Aug-22 |
| PUNE | HOU/PUN/ 1220/839518 & NHL/PUN/ 1220/839523 | Suppliers, Shop No 1163 2, Hande Floor Mill, Parvati Pune, Pune, Maharashtra - 411009, | | No 163/2, Opp Alankar Bunglows, Parvati, Pune, Pune, Maharashtra, India, 411009(2)ShopNo1,Ground Floor, Cts No 163/2, Opp Alankar Bunglows, Parvati, | | Rs.92,28,887.62/- (Rupees Ninety Two Lakh Twenty Eight Thousand Eight Hundred Eighty Seven and Sixty Two Paise Only) ason 25-Aug-22 |
| KHARADI | HOU/KRDI/ 0518/529344 | Vasti,flat No 1 3rd Floor, Mohammadwadi Road, hadapsar Pune, 411028. Mrs. Shrutishika Pardeshi, Sasane Vasti, Flat No 1 3rd Floor, Mohammadwadi Road, Hadapsar Pune, 411028, Mr. Vinayaksingh Chhotusing | | Floor,101,guru Vihan,gat No 234,pune 412207, Prabhuram Nagar, | J | Rs.31,57,581.59/- (Rupees Thirty One Lakh Fifty Seven Thousand Five Hundred Eighty One and Fifty Nine Paise Only) as on 27-Aug-22 |
| | PUNE | Branch | Branch Account No. Namd of Borrower/ | Branch Account No. Namd of Borrower! Address of Gurantor(s) | Branch Account No. Namd of Borrower Address of Gurantor(s) Address of Gurantor(s) PUNE HOU/PUN "Mr. Girish Harish Shah, 100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Harish Ramanlal Shah, 100, 589, Indraprastha Namidraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Sanjay Hasmukhlal Shah, 100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Sanjay Hasmukhlal Shah, 100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Complex, Rasta Peth, Pune, Maharashtra - 411011, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Floor, Mill, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Floor, Mill, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Floor, Mill, India, Mr. Shah, Flat No-100, 589, Indraprastha Floor, Mill, India, Mr. Shah, Flat No-101, India, | Branch Account No. Namd of Borrower/ Co-borrower/Guarantor(s)/Legal Heirs Address of Gurantor(s) Description of the Properties Mortgaged Demand Notice |

Date: 02-09-2022, Place: Pune Sd/- Authorized Officer, M/s PNB Housing Finance Limited

The Latur Urban Co-op. Bank Ltd., Latur Late Ramgopalji Rathi Business Centre, Shivajinagar, Latur - 413531

Ph.No. - (02382) 259503, Fax - 02382-255235, Email : info@laturbank.co.in Website : www.laturbank.co.in

Ref No. LUCB/AO/15-ODAP-01/2022-23/33 Date: 01/09/2022 PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES LAST DATE & TIME OF SUBMISSION OF EMD AND DOCUMENTS (ONLINE)

ON/BEFORE 10th October 2022 up to 5 PM Sale of immovable property/ies mortgaged to The Latur Urban Co-Operative Bank Ltd, Latur under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of The Latur Urban Co-Operative Bank Ltd, Latur has taken Symbolic possession of the following property/ies pursuant to the notice issued under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 in the following loan account with right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" & "WHATEVER THERE IS" for realization of The Latur Urban Co Operative Bank Ltd. Latur dues plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(4) of the said Act proposes to

realize the Bank's dues by sale of the said property/ies.

The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Porta (https://sarfaesi.auctiontiger.net)

| | | | DESCRIPTION OF IMMOVAE | BLE PROPERTIE | ES | - 1 |
|----------|--|--|--|--|--|---|
| S. N. | Name of the Branch & Account | Name of the Owner of the property | Details of Property | Outstanding Amount & Demand Notice Date Symbolic Possession Date | Reserve Price (INR) EMD Bid Increase Amount | Date/Time of e-Auction |
| 1 | The Latur Urban Co. Operative Bank Ltd., Latur Branch: Laxmi Road, Pune A/c No. ODAP-1 | Borrower: M/s.Awami Tours & Travels Property Owner: Mr.Asif Kamruddin Tamboli | All that piece and parcel of the land bearing S.No.230 A, Hissa No.3/2, admeasuring an area of 01 H 67 Area equivalent or thereabouts to 16700 Sq.Mtrs. being the southern portion out of the land admeasuring area 02 H 74.92 Ares upon which constructed a Flat No.201 on the 2 nd Floor, building/wing A-8, in a building known as Ganga Nebula Co-operative Housing Society Ltd., admeasuring an area of 97.00 Sq.Mtr. Built up with attached terrace admeasuring an area of 21.84 Sq.Mtr., Car parking 1 & 1A admeasuring an area of 13.95 Sq. Mtr. which is within the area Lohagaon, Tal.Haveli, Dist. Pune. | 31st August 2022 Demand Notice Date 26/08/2021 Symbolic Possession Date 25/11/2021 | Rs. 25,000/- | 11 th Oct. 2022; Time - 11.00 am to 1.00 pm |
| l F | or detaile | d term and co | nditions of sale, please refer to the | link https://sarfae | si auctiontiger n | et & |

for detailed term and conditions of sale, please refer to the link <code>https://sarfaesi.auctiontiger.net &</code> www.laturbank.co.in

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, submitting Bid Documents Training/ Demonstration on Online Inter-se Bidding etc., may contact M/s. E-Procurement Technologies Limited, Regd. B-704-705/-, Wall Street -2, Opp. Orient Club, Nr Gujarat College, Ahmedabad - 380006 Gujarat and Help Line No. +91-9510813436, +91-07968136837 / 07968136878 / 880, rikin@auctiontiger.net and for any property related query may contact Authorized Officer: - Mobile No. +9552521946 / +91 (020) 26836019/20; E-mail Id: auction@laturbank.co.in Website: - www.laturbank.co.in during the workin hours from Monday to Saturday.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002

The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the property will be auctioned/ solo and balance dues, if any, will be recovered with interest and cost. **Authorised Officer** Date: 01/09/2022

The Latur Urban Co-Op.Bank Ltd., Latur

Thursday FOR ADVERTISING

Monday&

muthööt

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN NO – U65922KL2010PLC025624. Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517, Authorised Officer Email ID: authorised.officer@muthoot.com, Contact Person: - Sanjay Vaishy - 7977255521, Amit Shahane - 9764823779.

PUBLIC NOTICE – AUCTION CUM SALE OF PROPERTY

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act. 2002, the Authorized Officer of the Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further It has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers

| Sr. No. | Name of Borrower / Co-Borrower / Guarantor | Description of Mortgaged Property | Property Possession Date | Total Outstanding Amount | Reserve Price (Rs.) | E.M.D. (Rs.) |
|------------|---|---|--|---|------------------------|-----------------|
| 1 | 14100000866 Balu Maruti Jambe Sagar Balasaheb Jambe | Flat No. 9, 2Nd Floor, Om Sai Construction, S.No. 11/5 New, (Old 11/1+2A+/2), Nr. Datta Mandir Road, Aland Devachi, Tal-Khed, Pune - 412105, Bounded By: North: Flat, South: Society Space, East: Staircase, West: Open Space | Constructive Possession - 10-July-2018 | 8,71,512.41/- as on 09-June-2017 | 10,65,000.00/- | 1,06,500.00/- |
| 2 | 14100071957 Pushplata Gajanan Jadhav Gajanan Mahadev Jadhav | Flat No. 405, 3Rd Floor, Minakshi Niwas, Sr No. 66/2/5, Sant Tukaram Nagar, Near Hdfc Bank & N K Hotel, Lane No.1, New Sangvi, Pune -411027. Bounded By: North : Adj Flat, South : Passage, East:Adj Flat, West:Adj Flat | Constructive Possession - 10-July-2018 | 11,92,777.57/- as on 14-July-2017 | 10,00,000.00/- | 1,00,000.00/- |
| 3 | | Flat No C 5 3Rd Floor, Ctc No 1224 1225, Near Pawale Chowk, Kasba Peth Pune, Kasba Peth S.O, Maharashtra - 411011. Bounded By: North - Flat/Stair Case, East - Building Space, South - Road, West - Building Space | Constructive Possession - 10-July-2018 | 13,85,127.20/- as on 20-Jan-2018 | 25,75,000.00/- | 2,57,500.00/- |

Inspection Date & Time: 15-September-2022 & 16-September-2022 at 10.00 AM to 05.00 PM Auction Date: 04-October-2022 10.00 AM to 03.00 PM & Last date for Submission of Bid: 03-October-2022

Place of Sale Pune Branch: First Floor, Shivaji Housing Society, Senapati Bapat Road, Cts No. 3187, Final Plot No. 401, Bhamburda

Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above. Terms & Conditions of public auction:

1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as per extant guidelines under SARFAESI Act, 2002 & also the terms and condition mentioned in the offer tender document to be submitted by the intending bidder. 2) The property will be sold on "As is where is" and "no recourse" condition, including encumbrances, if any. 3) The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers at respective locations on above mention contact numbers. The interested buyers may send theirs offers for the above property in a sealed cover along with Demand Draft Payable at Mumbai favoring "Muthoot Housing Finance Company Limited", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price. 4) Along with offer documents, the intending bidder shall also attach a copy of the PAN card issued by the Income Tax department AND bidder's identity proof and the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card, Driving license etc. 5) In no eventuality the property would be sold below the reserve price. 6) The bidders present in the auction would be allowed to increase their offer multiples of Rs. 10000/- in addition to Reserve Price fixed. 7) All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser shall have to pay 25% of the final bid amount (after adjusting 10% of the E.M.D. already paid) within next working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing

ntioned above. Borrower/s are also requested to remove their uncharged belongings from the property within 30 days' time else it will be removed from property on their risk and cost

Place: Pune, Date: 02-September-2022

Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited

KIRLOSKAR PROPRIETARY LIMITED

A Kirloskar Group Company Regd. Office: 96 Suvarnarekha Boulevard

Office Nos. 13, 14 & 15, F10 CTS No. 96B/97, Prabhat Road, Pune - 411 004. CIN: U31102MH1965PLC013362



PUBLIC NOTICE FOR CONDUCTING ANNUAL GENERAL MEETING OF THE MEMBERS OF THE COMPANY THROUGH VIDEO CONFERENCING Notice is hereby given that the Fifty Fifth Annual General Meeting of the Members of Kirloskai

Proprietary Limited ("the Company") will be hosted from the Registered office of the Company at 96 Suvarnarekha Boulevard, 4th Floor, Office Nos. 13, 14 & 15, F10 CTS No. 96B/97, Prabhat Road, Pune - 411 004 through Video Conferencing on Thursday, the 29th day of September, 2022 at 11.00 a.m. The members are requested to take a note of the following -

- 1. In compliance with the provisions of Section 96, 101 of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder and any other provisions of the Act as may be applicable, read with the General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, read with General Circular No. 14/2020 and 17/2020 dated 8th April, 2020 and 13th April, 2020 respectively, Circular No. 39/2020 dt. 31st December, 2020, Circular No. 02/2021 dt. 13th January 2021, Circular No. 19/2021 dt. 08th December 2021, 21/2021 dt. 14th December 2021 and Circular No. 2/2022 dt. 05th May 2022, issued by the Ministry of Corporate Affairs(Collectively referred to as "MCA Circulars"), the Company has sent notice of the Annual General Meeting ("AGM") along with other related documents to all the $members\ of\ the\ Company\ on\ their\ Email-ID's\ registered\ with\ the\ Company.$
- The AGM has been convened through VC/OAVM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and MCA Circular No. 17/2020 dated April 13, 2020, MCA Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dt. 08th December 2021, 21/2021 dt. 14th December 2021 and Circular No. 02/2022 dt. 05th May 2022.
- 3. The AGM Notice is disseminated on the website of Link in Time India Pvt. Ltd. (LIIPL) (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.instavote.linkintime.co.in.
- 4. The members who have not registered their E-mail addresses with the Company are requested to register the same on or before 22nd September, 2022 by intimating the same to the registered email ID of the Company at kpl@kirloskar.com
- The members who are holding shares in physical form or who have not registered their email $addresses\ with\ the\ Company\ may\ also\ cast\ their\ vote\ through\ e-voting\ system\ during\ the\ meeting$ in the same manner as prescribed in the notice of AGM.
- 6. The members are further informed that the voting period begins on 26-09-2022 at 9.00 AM and ends on 28-09-2022 at 5.00 PM. In this period, shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date 22-09-2022 may cast their vote(s)
- electronically. The e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. 7. The facility for casting the vote through e-voting system will be made available at the meeting from 11.00 AM to 11.15 AM and the members attending the meeting who have not casted their vote by means of remote e-voting shall be able to cast their vote through e-voting system at the meeting. It is further clarified that, the members who have casted their vote by remote e-voting may also
- attend the meeting but shall not be entitled to cast their vote again at the Meeting by E-voting 8. Persons who have acquired shares and become members of the company after the dispatch of notices of AGM may obtain the login ID and password by communicating the same to
- kpl@kirloskar.com or any member who has not received the login ID and password may obtain the login ID and password by communicating the same to kpl@kirloskar.com 9. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to
- Technology Group (Tel. 022 49186175, Link in Time India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 or send an email to instameet@linkintime.co.in The detailed Notice of the AGM shall be available on the website of LIIPL (agency for providing the

Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.instavote.linkintime.co.in. $Further the \, Notice \, have \, been \, is sued \, to \, the \, members \, on \, their \, registered \, email \, addresses.$

By order of the Board of Directors For KIRLOSKAR PROPRIETARY LIMITED

> Sd/-Madhav Chandrachud President

Date: 02nd September, 2022 'Runwal Florentine', Right Bhusari Colony, Kothrud, Pune - 411 038. Place: Pune



NOTICE

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

 Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Pune that MEETEE INFOTAINEMENT LLP a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.
2. The Principal objects of the company are as follows:

To create an intellectual property and generate merchandise products including but not limited to activities like developing the prototype, manufacture, assemble, produce, fabricate, print, trade, sell, export; for awareness and development of Kids like Toys, Puzzles, stationery items, story books, Audio Visuals, Podcasts, Card, virtual reality-based games and board games and to develop informative entertaining content for adults like T-shirts, show pieces, online/offline games, Augmented reality-based games, virtual reality-based games, informative digital content-oriented platforms etc and to create and distribute augmented reality & virtual reality based content

augmented reality & virtual reality based content.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the Registered office at Office No. 201, 209 Mandke Business Center 652/653 Narayan Peth, Appa Balwant Chowk Pune 411030

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7.8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana). Pin Code - 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Sd/-Sd/-

Place : Pune Date : 01/09/2022 For **Meetee infotainment llp** Vaishnavi Mandke Shantanu Kulkarni Aniruddha Rajderkar Vyankatesh Mandke
DIN: 08151502 DIN: 08256849 DIN: 09052627 DIN: 01299081

Oswal Greentech Limited

CIN: L24112PB1981PLC031099 Registered Office: Near Jain Colony, Vijay Inder Nagar, Daba Road, Ludhiana-141003 (Punjab)

INFORMATION REGARDING 40th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of Oswal Greentech Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, September 28, 2022 at 12.30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as set out in the Notice of AGM. Ministry of Corporate Affairs (MCA) vide circular Nos. 02/2022,02/2021, 14/2020, 17/2020 and 20/2020 dated May 5, 2022, January 13, 2021, April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively (MCA Circulars) and Securities and Exchange Board of India (SEBI) vide circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/ P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 13, 2022, January 15, 2021 and May 12, 2020 respectively (SEBI Circulars) have permitted the holding of AGM through VC/OAVM.

In compliance with the aforesaid circulars and the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 40th AGM of the Company is scheduled to be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid circulars, electronic copies of the Notice of AGM and the Annual Report of the Company for the financial year 2021-22 will be sent only through email to those Members whose email addresses are registered with the Company or the Depositories/ Depository Participant(s). Members may please note that these documents will also be made available on the Company's website (www.oswalgreens.com), Stock Exchange website -BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of NSDL (Agency for providing e-voting facility) at www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per section 103 of the Companies Act, 2013. The instructions for joining the AGM shall be provided in the notice of the AGM.

The Company is providing remote e-voting facility ("Remote evoting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-

voting shall be provided in the Notice of the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on cut-off date i.e., Wednesday, September 21, 2022 may cast their vote electronically on the Businesses, as set out in the Notice of the 40th AGM through electronic voting system ("remote e-voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). All the members are

i) The businesses, as set out in the Notice of the 40th AGM, will

be transacted through voting by electronic means; The remote e-voting will commence on Sunday, September 25, 2022 at 09:00 A.M. (IST) and will end on Tuesday, September 27, 2022 at 05:00 P.M. (IST)

iii) The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during the 40th AGM, is September 21, 2022.

iv) Any person, who becomes member of the company after sending the Notice of the 40th AGM by email and holding shares as on the cut -off date i.e., September 21, 2022, may obtain the login ID and password by following the instructions as mentioned in the notice of 40th AGM or sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use his/her existing user id and password to cast their vote.

Members may note that : a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the 40th AGM may participate in the 40th AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-voting system during the 40th AGM, c) the members participating in the 40th AGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the 40th AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the 40th AGM through VC/OAVM facility and e-voting during the

The login credentials for casting votes through remote e-voting/ e-voting shall be made available to the Members through email Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/ Depository Participant(s) may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.

Manner of registering / updating email addresses: (a) Members holding shares in physical mode, who don't have registered/updated their email addresses with the Company, are requested to send the scanned copy of the following documents by email to the Company at

oswal@oswalgreens.com: (i) A signed request letter mentioned their name, folio no. share certificate number, complete address, email id and

mobile number; and (ii) Scanned copy of Self-attested PAN card.

(b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/ updated their email id with Depository Participant(s), are requested to register/update their email id with their relevant Depository Participant(s).

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for annual closing and determining the entitlement of the

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM including the instructions for attending the AGM, manner of casting vote through remote e-voting/e-voting during the AGM. Please write to the secretarial department of the Company at cs@oswalgreens.com in respect of queries regarding aforesaid.

For Oswal Greentech Limited Sonal Malhotra Place: New Delhi Date: August 31, 2022 Company Secretary



Place: Aurangabad